

06th November, 2020

To
BSE Ltd.
Corporate Relationship Department,
First Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Mumbai.

Dear Sir,

Sub: Submission under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Ref: Company Code 511551

With regards to the captioned subject, please be informed that the notice informing the meeting of the Board of Director's of the company to consider and approve the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the company for the Quarter and Half Year ended 30th September, 2020 alongwith other businesses as disclosed in notice has been published in "Business Standard" and "Mumbai Lakshadeep" on 06th November, 2020.

This is for your information and records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you.

Yours faithfully,

Rupali Verma

Company Secretary & Compliance Officer

For Monarch Networth Capital Inited

Encl: a/a

S. E. RAILWAY TENDER Tender Notice for Supply of Stores

Tender Notice No. CE/TP/Tende Notice/Part-XV/2020/CP03, Date 04.11.2020. Tender is invited by Dy CE/TP/GRC for & on behalf of the President of India, for supply of the following store through e-Procuremer System. Following Tender have been uploaded on website www.ireps.gov.ir Tender No. CETP SER 2020CP03 Description of Materials
(i) Manufacture and supply of 60 Kg 1 in 12 Over Riding Curved Switches to RDSO Drg. No. T-4219, Alt-6 complete with all fittings as Listed in Annexure-A of Special Conditions of Tender of Tender Document as per parts listed in the drawing but excluding GRSP, Liners, ERC, Fish Plates and Fish Bolts (Any subsequent Alteration issued by RDSO upto the date of closing of tender is also to be supplied by the firm for which no additional paymen would be made). Specification: IRS/T 10-2000, Corrigendum No.1 of Dec.'16 Qty.: 2823 Sets. (ii) Manufacture and supply of 52 Kg. 1 in 8.5 Over Riding Curved Switches to RDSO Drg. No T-4866, Alt-6 complete with all fittings as Listed in Annexure-B of Specia Conditions of Tender of Tende Document as per parts listed in the drawing but excluding GRSP, Liners ERC, Fish Plates and Fish Bolts (An subsequent Alterations issued by RDSC upto the date of closing of tender is als to be supplied by the firm for which ne additional payment would be made Specification: IRS/T-10-2000 Corrigendum No.1 of Dec. '16. Qty.: 513 Sets. Eligibility Criteria: The vendor whose names are appeared in the Liss of "Approved Vendors" or "Vendors for Developmental Orders" of Vendo Directory (QA Civil) issued by RDSO fo the tendered items are eligible to rticipate in this tender. The status of the firm shall be reckoned on the date o closing of tender and not thereafte unless it is a case of downgrading removal/suspension/banning Tender Value: ₹ 63,15,81,440.88 EMD: ₹ 50,00,000/-. Completion Period: 24 Months. Date of Opening 26.11.2020. Closing Date and Time of Tender Opening: 26.11.2020. PR-353



Homji Street, Fort, Mumbai-400001 Tel No.: 022-22650445 / 22696385 Email: armb.mumbai@svndicatebank.co.

PUBLIC NOTICE SHIFTING OF OUR OFFICE PREMISES

t is hereby brought to the notice of the General Public, Statutory Authorities, ou steemed Customers, Borrowers, Guarantors, Vendors and other entities connected with our Branch that w.e.f. **06th November, 2020** our Branch situated at the above mentioned

ddress will be shifting to the following Premises address of which is as follows:
CANARA BANK, ARM BRANCH III (15066), CANARA BANK BUILDING, 3RD LOOR, ADI MARZBAN STREET, BALLARD ESTATE, FORT, MUMBAI - 400001. We request all the concerned to kindly take note of the above for all future communications / correspondence. Sd/

Chief Manager, Canara Bank, ARM III Branch Date: 05.11.2020 Place: Mumbai

Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs Western Region, Mumba

In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of Mahindra Telecom Energy Management Services Limited having its registered office at Mahindra Towers, G. M. Bhosale Marg, P. K Kurne Chowk, Worli, Mumbai-400 018

Notice is hereby given to the general public that the Company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 3rd November, 2020 to enable the Company to give effect for such conversion

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director, Western Region, Mumbai, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below:

For and on behalf of the Applicant For Mahindra Telecom Energy Management Services Limited

> Rajan Wadhera Director DIN: 00416429

Sd/-

Registered Office Mahindra Towers. G. M. Bhosale Marg, P. K Kurne Chowk, Worli Mumbai-400018

SHARDUL SECURITIES LIMITED

Date: 6th November, 2020

Regd. Office: G-12, Tulsiani Chambers, 212, Nariman Point, Mumbai 400021 CIN: L50100MH1985PLC036937 Phone: +9122 3021 8500 / 4009 0500 Fax: +9122 2284 6585 / 6630 8609 Website: www.shardulsecurities.com Email id: investors@shriyam.com NOTICE

Notice is hereby given that the following Shareholders have lodged the Transfer Deed(s) along with share certificate(s) for Transfer of shares as per list mentioned below.

Name of Transferor	Folio No.	Distinctive No's		Certificate No's	No. of shares	Name of the Transferee
SUDHA RANI	S04071/0520029	16704034	16704133	0108058	100	DEVA P GUPTA
MADHU DEVI	M01150/0520030	14024534	14024633	0081263	100	DEVA P GUPTA
ROOPAKALA	R03558/0530256	16001534	16001633	0101033	100	DEVA P GUPTA

As per the SEBI circular dated 6th November 2018 clause 2(C) of the circular which allows transfer of old physical shares without production of PAN of the transferor and in case of mismatch of transferor's signature The Company will process Transfer of Shares in case the Company/ its Share Transfer Agent do not receive any objection/s for the same within 30 days from date of publication hereof

For SHARDUL SECURITIES LIMITED Date: 05-11-2020 Daya Bhalia Place: Mumbai **Director & Company Secretary**

"FORM NO. URC-2"

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013

[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies(Authorised to Register) Rules, 2014]

- Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that a Bridgelabz Solutions LLP or LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares. The Principal objects of the company are as follows:
- To carry on business to provide platform for seasoned professionals. fresh engineers and others, to develop, support, train, create environment for novel ideas, develop and maintain license software develop and maintain cloud software etc. and to run, establish. maintain, provide, operate, manage, supervise, arrange and to take on hire all necessary services, facilities, conveniences and equipment, to run engineering training centers
- 3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 1401 Adonis Raheja Acropolis II, Deonar, V. N. Purav Marg, Mumbai- 400 088,
- 4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code- 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office

Dated this 6th day of November, 2020

CLIO INFOTECH LTD

CIN: L65990MH1992PLC067450

Regd. Office no.901/902, 9th Floor,

Atlanta Centre, Opp.Udyog Bhavan,

Tel.: 022-43211800

Email: clio_infotech@yahoo.com

Website: www.clioinfotech.in

NOTICE

Notice is hereby given pursuant Regulation 29(1) read with Regulation 47(1

of SEBI (Listing Obligation and Disclosur

Requirements) Regulations, 2015, that

meeting of the Board of Directors of th

Company will be held on Wednesday, 11th

day of November, 2020 to consider and

approve the Unaudited Financial Results of

the Company for the Quarter and Half year

Further, we hereby inform that the trading

window for dealing in shares of the

Company has been closed from Thursday

i.e. 1st October, 2020 and will open after 48

hours of declaration of financial results fo

the Quarter and half year ended Septembe

30, 2020 for all the Directors, Connected

Persons, the Insiders, Promoters, Employee

of the Company including their dependents and their immediate relatives of the

Company (collectively referred as Specifie

The aforesaid details are also available o

the website of the company a

www.clioinfotech.in and also on the BSE ebsite - www.bseindia.com

Date: 05/11/2020 Company Secretary

Place : Mumbai

By Order of the Board of Director

For Clio Infotech Ltd

Vatsal Shah

Persons) as defined in the Code.

ended on 30th September, 2020.

nawala Road, Goregaon (East), Mumb

For, Bridgelabz Solutions LLP

Narayan Mahadevan **Designated Partner** DIN 1687164

Sd/-Shreevidya Ramamurthy **Designated Partner** DIN 7299039

BHAGWATI AUTOCAST LIMITED

(CIN: L27100GJ1981PLC004718)

Regd. Office: Survey No. 816, (New Survey No. 259), Village: Rajoda, Nr. Bavla,

Dist. Ahmedabad-382 220. Ph. +91 2714-232283/232983/232066, E-mail: cs@bhagwati.com **Extract of Unaudited Financial Results for the**

guarter and half year ended 30th September 2020 [Rs. in lakhs except EPS]

Sr.	P. (1. 1.	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
No.	Particulars	30.09.2020 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)
1	Total Income from operations	2753.73	3971.75	2985.85
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and			
	exceptional items)	40.08	(60.80)	169.17
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after exceptional items)	40.08	(60.80)	169.17
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	50.55	(46.24)	117.97
5	Total comprehensive income for the period			
	[comprising profit for the period (after tax) and other			
	comprehensive income (after tax)]	50.30	(46.74)	118.14
6	Equity share capital (Face value per share Rs. 10/- each)	288.07	288.07	288.07
7	Earnings per share (before and after extraordinary items)	1		
1	(of Rs. 10/- each) Basic & Diluted	1.75	(1.61)	4.10

NOTES: (1) The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on November 04, 2020. The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015 has been completed by the statutory auditors of the Company and the related report is being submitted to the conc stock exchanges.

(2) The financial results for the Quarter and half year ended September 30, 2020 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and ha

30th September, 2020, filed with the Stock Exchanges, under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.bhagwati.com

By Order of the Board of Directors For, Bhagwati Autocast Limited

Place: Ahmedabad Date: 04.11.2020

(Dr. P. N. Bhagwati) Managing Director DIN: 00096799

BHAGWATI AUTOCAST LIMITED

2 BHAGWATI

(CIN: L27100GJ1981PLC004718) Regd. Office: Survey No.816, Village: Rajoda, Nr. Bavla, Dist. Ahmedabad-382220, Gujarat, India

INFORMATION REGARDING POSTAL BALLOT NOTICE TO BE CIRCULATED TO SHAREHOLDER:

Notice is hereby given that Bhagwati Autocast Limited (Company) is proposing to move a Postal Ballot to seek approval of Shareholders of the Company for changes in designation and remuneration of Managing Directors, ir compliance with provisions of the Companies Act, 2013 (Act), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with Ministry of Corporate Affairs (MCA) Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 (collectively 'MCA Circulars').

In compliance with the MCA Circulars, electronic copy of the Notice of Postal Ballot, Proposed Resolutions along with the explanatory statement and voting instructions will be send to all the shareholders whose email addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants (DP). The Postal Ballot Notice and all annexure stated above, will be made available on the websites of the Company at www.bhagwati.com and the Stock Exchange at www.bseindia.com and the e-voting agency, NSDL a www.evoting.nsdl.com.

The cut-off date for the purpose of determining the Members eligible for participation in remote e-voting is November 4 2020. The process for registration of email id is as under:

a) In case shares held in physical mode, members can send request to Registrar and Transfer Agents of the Company, MCS Share Transfer Agent Limited at mcsstaahmd@gmail.com providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) for registering email address

In case shares held in demat mode, members are requested to contact your Depository Participant (DP) to

register your email address, as per the process advised by your DP.

Notice of the Postal Ballot will be sent to the shareholders, in accordance with the applicable laws, only ir electronic mode.

Date: 05.11.2020 Place: Ahmedabad

Dr. Pravin N. Bhagwati Chairman & Managing Director DIN: 00096799

ASIAN FOOD PRODUCTS LIMITED

Regd. Office: 37/39,Kantol Niwas, Modi Street, Fort, Mumbai- 400 001.

Admin Off: 7 Thakkers, Near Nehru Garden, Nashik-422001

naudited Financial Results for Half Yea CIN:L99999MH1968PLC013919

or the Quart

0.00

(1.88

158.33

(0.12)

(0.12) (0.12)

0.00

(1.27)

(1.27

158.33

(0.08)

Note: The above is an extract of the detailed of Quarterly/Half Yearly Note: The above is an extract of the detailed of Quarterlyman learly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,2015. The full format of the Quarterly/Half YearlyFinancial Results are available on the Stock Exchange Website: www.bseindia.com For and on behalf of the Board of Directors Chetan G, Batavia



are Rupees In Lacs except EPS

For the Half Year Ended on 30/09/2019 30/09/2019 For the Year Ended on 31/03/2020

0.0

(6.21)

158.33

(0.36) (0.39) (0.36) (0.39)

0.0

(8.84

158.3

(0.56)

एक परिवार एक बैंक

and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

0.38

(5.73)

158.33

(0.36) (0.36)

MONARCH NETWORTH CAPITAL LIMITED CIN: L65920MH1993PLC075393 Read. Office: Office No. 901/902, 9th Floor, Atlanta Centre, Opp

Jdyog Bhawan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063 Tel.: +91-22-4321 1800, Fax: +91-22-2685 0257, Email: cs@mnclgroup.com, Website: www.mnclgroup.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 (1) (a) and 47 (1) (a) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that meeting of the Board of Director's of the Company will be held on Saturday, the 14th day of November 2020 at the Registered Office of the Company, inter alia, to consider, approve and take on record the Standalone and Consolidated Un-audited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2020 among other businesses. Further, pursuant to the provisions of Securities and Exchange Board of India

(Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and as per the terms of "Code o Conduct for Prevention of Insider Trading" of the Company and as informed earlier, the trading window is closed from October 1, 2020 and will open after 48 hours of declaration of financial results for the quarter and half year ended September 30, 2020 for All the Directors, Connected Persons, the Insiders, Promoters, Employees of the Company including their dependents and their immediate relatives of the Company (collectively referred as Specified Persons) as defined in the Code

The aforesaid details are also hosted on the following web links:

https://www.mnclgroup.com/investor-relation/investor-relation-announcements https://www.bseindia.com/corporates/ann.html?scrip=511551&dur=A

For Monarch Networth Capital Limited

Place : Mumbai Date: 05th November, 2020

Sd/ Rupali Verma Company Secretary

ritten offers in sealed envelope are invited by "Zagdu Singh Charitabl Trust having its Trust's office at Thakur House, Ashok Nagar, Kandival (East). Mumbai 400 101 in sealed envelope for alienation of the Trust's Transferable Development Rights (TDR) admeasuring an area of 9,501.60 sq. mtr or thereabouts available to Trust in lieu of its property pearing Survey No.63/5A and CTS No. 381/B area admeasurin 13.751.93 sq. mtrs and CTS No. 381/C area admeasuring 6762.87 sq. mtrs now changed to on consolidate CTS. Nos. 381/A/1/2(pt) total area admeasuring (13,751.93 + 6762.87) = 20514.80 sq. mtrs situated a /illage Poisar, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai 40010 surrendered to Municipal Corporation of Greater Mumbai. Howeve the DRC of major part is yet to be received (Expected Shortly) from the espective authority and the said sale shall be on "as is where is basis" Sealed offers should be sent within 30 days from the date of publicatio of this Notice at the correspondence address mentioned hereinabove Time is the essence of the offer and offers received after 30 days shall not be entertained.

NOTICE

Particulars

otal income from operations (net)

Net Profit/(Loss)for the period after tax (after

Earnings Per Share (before extraordinary ite (of 10/- each)

Date: 04th November, 2020

A copy of the Tender Document with terms and conditions for sale of he said TDR rights will be available at the above correspondence address on any working day from 9th November, 2020, till 30th November 2020 between 2:00 pm and 4:00 pm on payment of Rs. 5.000/- (Rupees Five Thousand Only). Offers shall be in line of the Tender terms & conditions and the offers without obtaining Tender Documents shall not be entertained. The last date for receiving offer by the Trust is 6th December, 2020 till 5:00 pm. The offerors shall strictly adhere to the terms and conditions laid down by the Trust. The above sale is on "as is where is basis" and subject to getting the DRC from the respective

Person's interested in making a bid shall along with their offer letter enclose a Demand Draft or a Pay Order as mentioned in the Tender Document, in favour of "Zagdu Singh Charitable Trust" for 10% of the Offer Amount as earnest money deposit. Cheque and or payment in any other mode will not be accepted under any circumstances. On acceptance, the deposit amount shall be adjusted against further payments and in the event the prospective buyer fails to pay the balance amount in time as laid in the terms and condition, the said deposit shall be forfeited. The said amount will be refunded without interest in case the offer is not accepted. However, once the offer is accepted, the earnest money or any other payment made thereafter shall not be refunded for any reasons whatsoever. The sale of the said TDR rights will be subject to the sanction by the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai,

Offers will be opened at 2:30 pm on 9th December, 2020 and/or any other convenient time as may be decided and declared by the Trustees at the above address wherein the offerors may remain present. Conditional offers or incomplete forms shall not be considered and the Trust reserves the right to accept or reject the offers with or without modification. Date: 03.11.2020 Sd/

(Trustee)



Koldongri Sahar Road, Andheri East, Mumbai 400069

Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune - 411005 POSSESSION NOTICE (FOR IMMOVEABLE PROPERTY) [RULE 8 (I)] Whereas, the Authorized Officer of BANK OF MAHARASHTRA under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (4) and 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 has issued a Demand Notice dated mentioned below under Section 13(2) of the

Tel.: 022-26848157 / 58 • E-mail: bom311@mahabank.co.i

The borrowers mentioned herein below having failed to repay the outstnding amount, notice is hereby given to the Borrowers and Guarantors mentioned herein below in particular and to the public in general that the Authorised Officer of Bank of Maharashtra has taken Symbolic Possession of the properties described herein below in terms of the powers vested under the provisions of Section 13(4) of the said Act on this 03.11.2020.

said Act calling upon you being the borrowers (names and addresses mentioned below) to repay the amount mentioned in the said notice

The Borrower in particular, Guarantor and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the aforesaid property will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount mentioned below. The Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured asset.

Sr. No.	Name of the Borrowers and Guarantors	Description of the Property	Demand Notice Date and Outstanding Amount		
1)	Mr. Jatin J Padaya (Borrower) and	Flat No. 105 and 106, Everest Heights Apartments, S.No. 18, Hissa No. 5/A/4,	Demand Notice Date: 26.07.2019 Rs. 29,67,523/- Plus interest thereon,		
	Mr. Rajesh Harishchandra Dahanukar	GP No. 812 and 881, Post Jalgaon, Taluka	together with interest thereon at		
	(Guarantor)	Dapoli, Dist. Ratnagiri, admeasuring	contractual rate(s) and incidental		
	,	(1) 439 sq.ft. and (2) 483 sq.ft. carpet area	expenses, costs, charges		
2)	1) Mr. Suresh Rajaram Kumbhar	Flat No. 005 and 006, Everest Heights	Demand Notice Date: 21.07.2019		
	(Borrower)	Apartments, S.No. 18, Hissa No. 5/A/4,	Rs. 29,09,399/- Plus interest thereon,		
	and	GP No. 812 and 881, Post Jalgaon, Taluka	together with interest thereon at		
	2) Mr. Rajesh Harishchandra Dahanukar	Dapoli, Dist. Ratnagiri, admeasuring	contractual rate(s) and incidental		
	(Guarantor)	(1) 432 sq.ft. and (2) 435 sq.ft. carpet area	expenses, costs, charges		
3)	1) Mr. Bansilal Khopkar (Borrower)	Flat No. 307 and 308, Everest Heights	Demand Notice Date: 21.09.2019		
	and	Apartments, S.No. 18, Hissa No. 5/A/4,	Rs. 32,36,724/- Plus interest thereon,		
	2) Mr. Rajesh Harishchandra Dahanukar	GP No. 812 and 881, Post Jalgaon, Taluka	together with interest thereon at		
	(Guarantor)	Dapoli, Dist. Ratnagiri, admeasuring	contractual rate(s) and incidental		
		(1) 426 sq.ft. and (2) 565 sq.ft. carpet area	expenses, costs, charges		
4)	1) Mr. Krishna Vithoba Sutar (Borrower)	Flat No. 208, Everest Heights Apartments,	Demand Notice Date: 29.09.2019		
	and	S.No. 18, Hissa No. 5/A/4, GP No. 812 and	Rs. 20,98,050/- Plus interest thereon,		
	2) Mr. Rajesh Harishchandra Dahanukar	881, Post Jalgaon, Taluka Dapoli,	together with interest thereon at		
	(Guarantor)	Dist. Ratnagiri,	contractual rate(s) and incidental		
		admeasuring 565 sq.ft. carpet area	expenses, costs, charges		
5)	Mr. Rajendra Nanaso Godase	Flat No. 004, Everest Heights Apartments,	Demand Notice Date: 26.09.2019		
	(Borrower)	S.No. 18, Hissa No. 5/A/4, GP No. 812 and	Rs. 14,52,612/- Plus interest thereon,		
	and	881, Post Jalgaon, Taluka Dapoli,	together with interest thereon at		
	2) Mr. Rajesh Harishchandra Dahanukar	Dist. Ratnagiri,	contractual rate(s) and incidental		
	(Guarantor)	admeasuring 392 sq.ft. carpet area	expenses, costs, charges		
6)	1) Mr. Rajesh Harishchandra Dahanukar	Flat No. 405, 406, 407 & 408, 4th Floor,	Demand Notice Date: 21.08.2019		
	(Borrower)	Everest Heights Apartments, S.No. 18, Hissa	Rs. 63,60,718/- Plus interest thereon,		
		No. 5/A/4, GP No. 812 and 881, Post Jalgaon,	together with interest thereon at		
		Taluka Dapoli, Dist. Ratnagiri, admeasuring	contractual rate(s) and incidental		
		(1) 439 sq.ft., (2) 483 sq.ft., (3) 426 sq.ft. and	expenses, costs, charges		

Date: 03.11.2020 **Assistant General Manager & Authorized Office** BANK OF MAHARASHTRA

(4) 565 sq.ft. carpet area

NELCO LIMITED CIN No. L32200MH1940PLC003164

Regd.Office: EL-6, Electronics Zone, MIDC, Mahape, Navi Mumbai – 400 710 | Tel: +91 22 67918728, 67399100

Fax No.: +91 22 67918787 | Website: www.nelco.in | Email ID: services@nelco.in EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

	ATTIAGE OF GOTTOGETER THATIGIAL III						(Rs. In Lakhs
Sr. No.		3 Months ended 30.09.2020	Preceding 3 Months ended 30.06.2020	Corresponding 3 Months ended 30.09.2019	6 Months ended 30.09.2020	6 Months ended 30.09.2019	Previous Year ended 31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	5,414	5,032	5,463	10,446	10,373	22,252
2	Net Profit before Tax	309	249	303	558	751	2,026
3	Net Profit after Tax	222	184	153	406	491	1,438
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	232	177	153	409	457	1,407
5	Equity Share Capital	2,282	2,282	2,282	2,282	2,282	2,282
6	Other Equity						4,307
7	Earning Per Share (of Rs 10/- each)						
	-(Basic and Diluted)	0.97	0.81	0.67	1.78	2.15	6.30

lotes

Place : Mumbai

Date: November 04, 2020

The Company vide its letter dated September 1, 2017 informed the stock exchange about the approval of the Board of Directors to (i) transfer by way of slump sale on a going concern basis, for a lump sum consideration to its wholly owned subsidiary. Nelco Network Products Ltd (NNPL

(a) Integrated Security and Surveillance Solution ('ISSS') business and

(b) Very Small Aperture Terminals (""VSAT"") hardware business and allied services consisting of network management, project management infrastructure services, turnkey solutions for satellite communication systems, and co-location services to customers other than Tatanet Services Ltc (TNSL); and

(ii) the amalgamation of TNSL with the Company, through a composite scheme of Arrangement and Amalgamation (Proposed Scheme). The Proposed Scheme has been approved by National Company Law Tribunal ('NCLT') on November 2, 2018 and approval from Department of Telecommunications (DoT) is awaited. Since, the above reorganisation is between the Company (holding company) and its two wholly owned subsidiaries, this has no implication on consolidated financial results of the Company along with its wholly owned subsidiaries. NCLT approved the Proposed Scheme on November 2, 2018. As per the NCLT Order, this Scheme is effective only on receiving the written approval from the

Department of Telecommunications (DoT) for transfer of licenses. The NCLT Order required the Company to file the Order with the Registrar of Companie (RoC) within 30 days. Upon filing. RoC updated the records to reflect the Scheme as effective and TNSL as ""amalgamated"" even though DoT approval is awaited. Based on legal advice, the Company has approached NCLT to direct the RoC to amend their records to reinstate TNSL to its earlier status and cancel the effect of the scheme with immediate effect. The decision of NCLT is awaited. Pending necessary approvals, the Scheme has not been given effec to in the financial results for the for the quarter and half year ended September 30, 2020 In addition to standalone financial results the board of directors has also approved the consolidated financial results of the Group wherein the results of TNSL are included in the consolidated financial results.

During the year ended March 31, 2020, the Company sold investments in Nelito Systems Limited (associate company), which was classified as assets held for sale in the previous year. The resultant gain on sale of investments has been disclosed as an exceptional item in the financial results of quarter ended June 30, 2019 and year ended March 31, 2020.

The Company and its subsidiaries ("the Group") has considered the possible effects that may result from COVID-19 in the preparation of these interin financial results. The Group continued to provide VSAT connectivity and maintenance services and VSAT equipment on lease, however the deployment of new VSATs was lower than previous year due to slower economic revival across various sectors and restrictions in movement. Considering the revival of economic activity in the current quarter, improvement in customer order flow and based on the information available, the management has evaluated and considered the possible impact of the aforesaid situation on the business of the Group, including adjustment to the financial results. Considering the above and Group's current financial position there is no material uncertainty on the Group's ability to do business as a going concern and there are no impairmen indicators for any of the assets of the Group. The Group continues to monitor any material changes to future economic conditions and they may be different from the estimates made as on the date of the financial results.

As a part of transition to Goods and Services Tax (GST) in June 2017, the Company and its subsidiary carried forward the Cenvat/Service tax/Sales tax inpu credit balance for future set-off against GST payable aggregating to Rs. 116 Lakhs. However, due to technical glitch on the GSTN portal, the Company and its subsidiary could not file the Tran 1 Form within the prescribed period including the extended filing period. The Company and its subsidiary filed a writ petition in the Hon'ble High Court of Bombay for allowing the carry forward of the input credit balances. However, vide its order dated March 20,2020, the petition was dismissed and the claim of the Company was disallowed. With respect to its subsidiary, the petition is pending for hearing with the Hon'ble High Court of Bombay. In view of the multiple judgements by various High Courts in India on this matter which supports the Company's claim and based on the advice received from independent legal counsel, the Company expects to recover this input credit balance. The Company has filled Special Leave Petition in Hon'ble Supreme Court and which has been admitted by Supreme Court. In view of this, no provision has been made in the books of account against the recoverability of these balances.

6	Standalone Financial details	3 Months ended 30.09.2020	Preceding 3 Months ended 30.06.2020	Corresponding 3 Months ended 30.09.2019	6 Months ended 30.09.2020	6 Months ended 30.09.2019	Previous Year ended 31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	Income from Continuing Operations Profit before Tax -	922	931	919	1,853	1,837	3,833
	Continuing and Discontinued Operations Profit after Tax -	230	56	475	286	1,294	1,793
	Continuing and Discontinued Operations Total Comprehensive Income -	162	29	308	191	994	1,368
	Continuing and Discontinued Operations	172	22	308	194	960	1,337

For Nelco Limite DIN: 00036557

R.R.Bhinge

For, Bhagwati Autocast Limited

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. रामकमा हरदेव सिंग हे डीबी ओझोन, पुर्वी ऑर्चिड ओझोन म्हणून ज्ञात या सोसायटीचे सदस्य होते त्यांच्य नावे फ्लॅट क्र.१००१, १०वा मजला, इमारत क्र.११ डीबी ओझोन, पश्चिम द्रतगती महामार्ग. महाजनवाडी, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे येथील जागा होती, यांचे २१.०४.२०२० रोजी निधन झाले. माझे अशील पुष्पा सिंग, स्व. रामकुमार हरदेव सिंग यांची पत्नी यांच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांनी सदर सचना प्रकाशनापासन १४ दिवसांच्या कालावधीत अशिलांच्या नावे सोसायटीचे मालमत्तेतील मयत सदस्याचे सदर शेअर्स व हित हस्तांतरणासाठी इतर वारसदार किंवा दावेदार किंवा आक्षेपकर्ता यांच्याकडन खाली नमद केलेल्या पत्त्यावर त्यांचे दावा पृष्ठठ्यर्थ पुराव्यांच्या प्रतिसह दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/अरक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरतदीप्रमाणे मयताचे शेअर्स हस्तांतरणाची मोकळीक सोसायटीला असेल.

सही/ ॲडव्होकेट स्वप्नील कदम नोंद क्रमांक एमएएच/४०८७/२००७ ३२, मित्रधाम को-ऑप. सोसायटी, देवनार कॉलनी, गोवंडी पश्चिम, मुंबई-४०००४३ दिनांक: 0६.११.२०२० ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that MR HARMESH RAMESH PATEL has applied fo transfer of Flat No.A/5 on 1st Floor in the building of the society known as Modern Roop Kamal Co op. Hsq. Soc. Ltd., situated at S. V. Road, On Anand Ashram, Kandivali (West), Mumbai 400 06 along with five fully paid up shares of Rs.50/- each under Share Certificate No.5 bearing distinctive Nos. from 21 to 25 (both inclusive), from the name of Late Mr. Dahvabhai Shivram Pate who expired on 23rd April, 1980. Mr. Harmes Ramesh Patel intends to sell the said Flat and said Shares to Mr. Chandrakant Narayan Baing 8

Mrs. Arti Chandrakant Baing. All persons who have any claim, right, title and/o nterest or demands to in or against the sai property by way of mortgage, charge, trust, lies ossession, gift, inheritance, maintenance, leas attachment or otherwise howsoever is hereb required to make the same known in writing to th undersigned at her address at Shop No.14, Akru Apartment, Mathuradas Road, Kandiva**l**i (West Mumbai 400 067 and also to the abovementione society within 15 days from the date hereof otherwise if any claim comes forward hereafter wi be considered as waived and/or abandoned. Sd/

(Rashida Y. Laxmidhar

(M) MONARCH NETWORTH CAPITAL

मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड

सीआयएन: एल६५९२०एमएच१९९३पीएलसी०७५३९३ नोंदणीकृत कार्यालय: ९०१–९०२, ९वा मजला, ॲटलाटा सेंटर, होग भवन समोर, सोनावाला रोड, गोरंगव (पुर्व), मुंबई-४०००६३. दूरध्वनी:०२२–४३२१५८००, फॅक्स:९१–२२–२६८५०२५७ ई-मेलः cs@mnclgroup.com वेबसाइट: www.mnclgroup.com

सचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियः २९(१)(अ) सहवाचिता ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील प्रकरणे इत्तर व्यवसायासह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संप्रलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (प्रोहिबीशन ऑफ इन्साईंडर टेडिंग) रेग्यलेशन्स २०१५ आणि कंपनीचे आतील व्यापार रोखणेकरिता संचालन सांकेतांकनुसार सुचितप्रमाप कंपनीचे सर्व संचालक, संबंधित व्यक्ती, आतील व्यक्ती, प्रवर्तक, कंपनीचे कर्मचारी तसेच त्यांचे परिवार आणि त्यांचे जवळचे नातेवाईक (पुढे विहित व्यक्ती म्हणून संदर्भ) यांच्याकरित व्यापार खिडकी १ ऑक्टोबर, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि ३० सप्टेंबर, २०२० रोजी तिमाही व अर्धवर्षाकरिताचे वित्तीय निष्कर्ष घोषणेनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवली

सदर सूचना खालील वेबलिंक्सवर उपलब्ध आहेत: http://www.mnclgroup.com/investor-relation/investor-relation-announcements

http://www.bseindia.com/corporates/ann.html?scrip=511551&dur=A मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई दिनांक : ०५.११.२०२०

सही/ रुपाली वम कंपनी सचिव

व्हेरटोज ॲडव्हर्टायझींग लिमिटेड VERTOZ

(पुर्वीची व्हेरटोज मिडीया लिमिटेड व व्हेरटोज मिडीया प्रायव्हेट लिमिटेड)

सीआयएन:एल७४१२०एमएच२०१२पीएलसी२२६८२३ **नोंदणीकृत व कॉपोंरेट कार्यालय:** ६०२, अवायर निर्मल गॅलेक्सी, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन समोर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (प.), मुंबई, महाराष्ट्र, भारत–४०००८०. **द्र.**:०२२–६१४२६०३०, **फॅक्स**:०२२–६१४२६०६१, ई–मेल:complaince@vertoz.com, वेबसाईट:www.vertoz.com

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २^० नुसार **३० सप्टेंबर, २०२०** रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्य

सदर सूचना कंपनीच्या www.vertoz.com वेबसाईटवर तसेच मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या http:/ www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.११.२०२०

झिल शाह कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

युनिस्टार मल्टीमिडीया लिमिटेड

सीआयएन:एल७०१००एमएच१९९१पीएलसी२४३४३० नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.९०१-९०२, ९वा मजला, ॲटलांटा सेंटर, उद्योग भवन समोर, सोनावाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. दूर.:०२२-४३२११८००, ई-मेल:unistarmultimedia@yahoo.com वेबसाइट:www.unistarmulti.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम २९(१ आणि सहवाचिता नियम X((१) नसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, १२ नोव्हेंबर, २**०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभ

यापुढे आम्ही सुचित करीत आहोत की, सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ आणि आतील व्यक्तीदारे नियमन, पर्यवेक्षण व व्यापार अहवालकरिता संचालन आणि आतील प्रक्रियेच कंपनीचा सांकेतांकनसार कंपनीचे सर्व संचालक/केएमपी/पदसिद्ध कर्मचारी/संबंधित व्यक्तींकरित कंपनीचे शेअर्समधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२० पासून यापुर्वीच बंद

सदर सूचना कंपनीच्या www.unistarmulti.com वेबसाईटवर तसेच मुंबई स्टॉक एक्सचेंजच्य

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. युनिस्टार मल्टीमिडीया लिमिटेडकरिता

दिनांक: 04.११.२0२0

ठिकाण: मुंबई

सही/-

फोर्ब्ज ॲंड कंपनी लिमिटेड

CIN:L17110MH1919PLC000628

त कार्यालयः फोर्ब्ज इमारत, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई–४०० ००९. **दूरध्वनीः**+९१ २२ ६१३५८९००, **फॅक्सः**+९१ २२ ६१३५८९०१ वेबसाईटः www.forbes.co.in, ई-मेलः investor.relations@forbes.co.in

सूचना

सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्यलेश २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या वैधानिव लेखापरिक्षकाद्वारे अहवालासह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव एकत्रित वित्तीय निष्कर्ष तसेच कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे बोर्ड मिटिंगची सचना कंपनीच्या www.forbes.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेडकरित सही

ठिकाण: मुंबई

दिनांकः ०४.११.२०२०

प्रमुख विधी व कंपनी सचिव

NOTICE is hereby given that our client viz. Mr. Shrikrishna Gopal Gawde, is intends to sell the Flat No. 01, Ground Floor, Building No. 11 – A – II, New Vanashri Co-operative Housing Society Limited, Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali (East), Mumbai - 400 (said Flat) with 5 fully paid up Shares distinctive Nos. 81 to 85 (Both Inclusive) in respect of Share Certificate No. 17 {said Shares} issued by New Vanashri CHS Ltd which was originally hled by Mr. Gopal Narayan Gawde expired on 06-07-1991 leaving behind Mr. Shrikrishna Gonal Gawde (Son), Smt. Urmila Vijay Gaonkar nee Miss, Alka Gonal Gawde (Daughter) Mr. Milind Gopal Gawde (Son) and Mr. Narayan Gopal Gawde (Son) behind him. Wife of Mr. Gopal Narayan Gawde - Smt. Sarswati Gopal Gawde expired on 14-01-1989. Smt. Urmila Vijay Gaonkar nee Miss. Alka Gopal Gawde (Divorcee) on 21-02-2013 and Mr Milind Gopal Gawde {Unmarried} expired on 11-07-2006. Our client is hereby invites the claim on the said Flat & said Shares.

If any Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien, on the said Flat & said Shares may file such claims or objections if any, within the period of 14 days from the date of this notice to -M/s. Bhogale & Associates

Advocates & Legal Consultants

1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road Borivali (East), Mumbai - 400 066 If no claims or objections, as above, are received within the stipulated period, our clients

shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited and / or annulled.

Place: Mumbai Date : 05/11/2020 M/s. Bhogale & Associates



ठिकाण : मुंबई

फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेड सीआयएन: एल५११००एमएच१९१७पीएलसी२७२४१८

नोंद.कार्यालय: बी-१०, दिव्यस्मित कोहौसोलि., गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, गौरव जमुना इमा बंदर पाखाडी रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. द्रर.: 0२२-२८६८६७३५ ई-मेल: fraseracp@gmail.com वेबसाईट: www.fraserindia.co.in

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स रेग्युलेंशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी** द्.४.००वा. फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सचना कंपनीच्या www.fraserindia.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरित दिनांक: ०५.११.२०२० श्री. विकेश कामदा (व्यवस्थापकीय संचालक)



रोजच वाचा



जाहीर नोटीस

सर्व लोकाना ह्या नोटीसीने कलविण्यात येते कि दुकान न. ५-बी, तळ मजला, जय व्रज मानेक को-ऑप. हौसिंग सो. लि., व्रज मानेक नगर न ३, वी एम. शाह मार्ग, भाईंदर (प), जि ठाणे, श्री जयतीलाल खिमराजजी जैन, ्याच्या नावानी होता, परतु **श्री जयतीलाल खिमराजजी जैन**. ता. १९/०९/२०१३. रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून **श्रीमती सनिता जयतीलाल जैन.** ह्यांनी सोसायटीला सदर दुकान व शेअर सर्टीफिकेट भापल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क

असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पराव्यास ।/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. ले.. स्टेशन रोड. भाईंदर (प). जि. ठाणे ४०११०१ , ह्या पत्त्यावर लेखी कळवावे , अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे . समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर **ज्**रता येईल.

सूनील बी. गारोडिया (वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई) स्थळः भाईंदर दिनाकः ०६. ११. २०२०

तपशील

आणि/किंवा विशेष साधारण बाबपर्व)

राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)

तपशील

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

गर्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) गलावधीकरिता निव्वळ नफा (तोटा)

कर अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

| |वादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब

करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मल्य रू.१०/– प्रत्येकी)

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठेकाण : वसई

ठिकाण: मुंबई

देनांक : ०५.११.२०२०

नरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रत्येकी)

ाठावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (काठावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)

रपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करपर्व नफा

ठिकाण: मंबई

एकूण सर्वंकष उत्पन्न

उत्पन्न (करानंतर))

समभाग भांडवल

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष माधारण बाबपर्व)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष

कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मव

|POINT|

PUBLIC NOTICE

Late Smt Kanchanben Shantilal a member of the Harmony Building Co-operative Housing Societ Limited having an address at Flat No. A-903 Harmony Building Co-operative Housing Society Limited, Opp. Pawandham, Mahavir Nagar Kandivali (W), Mumbai 400067 died on 12th January, 2020 with making nomination in favor o his son Mr Chetan Shantilal Parekh.

That there are three other legal heirs who have executed a release deed jointly in favor of Mr. Chetan Shantilal Parekh.

he society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objection or objectors to the transfer of the said shares and nterest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of the notice, with copies or such documents and other proofs in support o his claim/objection for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and nterest of the deceased member in the capital/property of the society in such manner as s provided under Bye-Laws of the society. The claim/objection, if any, received by the society for the transfer of shares and interests of decease member in the capital/property of the society shal be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society betweer 10.00 A.M to 4.00 P.M from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Harmony Building Co-operative Housing Society Limited......Hon. Secretary Place: Mumbai Date: 06.11.2020

संपलेली तिमाई

30.08.20

अलेखापरिक्षित

१८२४.४९

(६५0.२५)

(६५0.२५)

(६२१.११)

(६२२.१२)

२५०७.४८

(38.5)

30,08,20

१८२४.४९

(83.883)

६००.१४

30.09.99

3484.46

६५.६५

६५.६५

७१.६१

६९.५२

0.27

30,09,99

३५४५.५७

94.82

८५.५८

८३.४९

\$

संपलेले अर्धवर्ष

३०.०९.२०२०

अलेखापरिक्षित

28,00

28.00

9000.00

संपलेले अर्धवर्ष

30.09.2099

अलेखापरिक्षित

-६9.84

-६9.९५

-६१.९३

9000.00

 $(0.\xi 2)$

गगन पॉलीकॉट इंडिया लिमिटेडकरित

डीआयएन:०६३८९७९७

वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

(पर्वीची वन पॉईंट वन सोल्यशन्स प्रायव्हेट लिमिटेड)

नोंदगीकृत कार्यालयः इंटरनंशनल इन्फोटेल पार्क, टी-७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई-४००७०३. दूर::+९९(२२) ६६८७३८००, फॅक्स:+९९(२२) ६६८७३८८९, ई-मेलः investor@1point1.in, वेबसाईट: www.1point1.in ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

३०.०९.२०

अलेखापरिक्षित

२६१८.८१

(464.90)

(464.90)

(\$8.50)

(३७९.९५)

२५०७.४८

(0.03)

(9.02)

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

30,09,20

२६१८.८१

(448.23)

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ५ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. सेबी (किस्टिंग ऑब्क्रिंगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रिकायसेंट्स) रेयुलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सर्चेजसह सादर करण्यात आलेळी वित्तीय निष्कर्षांचे

सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कषांचे संपूर्ण नमुना नशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

GAGAN POLYCOT INDIA LIMITED

गोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.२, गाळा क्र.२, शिव शंकर इंडस्ट्रीयल इस्टेट क्र.१, बर्माशेल पेट्रोल पंपाच्या मागे गाव वाळीव

वसई (पुर्व), पालघर-४०९२०८. दूर.:८१०८५१९९९, **ई-मेल:**gaganpolycot@gmail.com, वे**बसाइट:**www.gaganpolycot.com

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड

ोआयएन:एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०२२

नोंदणीकृत कार्यालय: ४०३, रिजंट चेंबर्स, नरीमन पॉईंट, मुंबई–४०००२१.

<mark>ध्वनीः</mark> ४००१०९००<mark>, फॅक्सः</mark> ४००१०९९९ वेबसाईटःwww.transwarranty.com, ई-मेलः

companysecretary@transwarranty.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ हिवाचिता नियम २९ नसार येथे सचना देण्या त आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल नेमाही व कालावधीकरीता कंपनीचे अलेखापरिक्षीत वेत्तीय अहवाल विचारात घेणे याकरिता **गुरुवार १२ नोव्हेंबर, २०२० रोजी** कंपनीच्या संचालव

डळाची सभा होणार आहे.

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ नुसार आणि आतील प्रक्रियेचा सांकेतांक व कंपनीद्वा . गतील व्यापार रोखण्यासाती । ऑक्टोबर २०२ १४ नोव्हेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस ामाविष्ट) कंपनीचे समभागात व्यवहार संदर्भा यापार खिडकी संचालक, पदसिद्ध (विहीत) हर्मचारी, संबंधित व्यक्ती आणि त्यांचे नजीक गतेवाईक यांच्याकरिता बंद ठेवण्यात येईल

कं पनीच्य www.transwarranty.com वेबसाईटव आणि स्टॉक एक्सचेंजंच्या जसे बीएस: (www.bseindia.com) व एनएसइ (www.nseindia.com) वेबसाईटव पलब्ध आहे

ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेडकरि ठिकाण : मुंबई दिनांक: ०५.११.२०२० सुहास बोरगावक

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

३०.०९.१९

अलेखापरिक्षित

E8E0.60

£3.6£

£3.6£

40.88

¥8.0¥

2406.8

4248.6

0.१६

0.88

६४६०.७०

११५.३६

१००.७७

वन पॉईंट वन सोल्यशन्स लिमिटेडकरिता

संपलेले वर्ष

39.03.20

१२७११.२९

(७८७.०१)

(२६३६.७७)

(१९६४.७६

(१९८३.३७)

३२२९.६६

(83.0)

(४১.८)

संपलेले वर्ष

39.03.20

१२५४४.२७

(२५५४.७७

१८९८.५३)

(१९१७.१४)

अक्षय छाब्रा

(ক্.লান্তা

संपलेले वर्ष

39.03.202

(लेखापरिक्षित

-382.90

-382.90

-343.93

9000.00

(3.83)

संपलेले अर्धवर्ष

30.09.20

8883.30

(१२३६.१५

(१२३६.१५)

(९९९.५५

(3007.06)

24.06.87

२२२७.६0

(3.88)

(3.99)

30,09,20

8883.30

(११८९.१२)

संपलेले अर्धवर्ष

ठिकाण: मुंबई

दिनांक: 0४.११.२०२०

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९

नॉदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:+९१-२२-६१३३४४००, फॅक्स:+९१-२२-२३०२४५५०, वेबसाइंट:www.nsil.net.in, ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			()
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३१०.२६	५९७.४६	486.70
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	१४७.८४	३७१.५५	४२३.८२
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	१४७.८४	३७१.५५	४२३.८२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	१०५.९५	२६६.०८	२४२.३०
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकन्नित नफा/(तोटा)			
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१०५.९५	२६६.०८	२४२.३०
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	2000	2000	2000
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार			
पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)		१८०४८.९६	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत	0.43	१.३३	१.२
टीप:			

१. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsil.net.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने व करीत नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सही/ स्मिता घाग संचालिक

(डीआयएन:0२४४७३६२)

सही /

महेंद्र ठाकर

सीईओ व संचालक

हॉटेल रग्बी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २, तळमजला, ९, देव भुवन, गझदर स्ट्रिट, चिराबाझार, कालबादेवी, मुंबई-४००००२. **द्र.क**::०२२-६७४७०३८० वेबसाईट: www.hotelrugby.co.in ई-मेल: rugbyhotel@rediffmail.com, सीआयएन:एल५५१०१एमएच१९९१पीएलसी०६३२६५

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

							(रु.लाखात)
अ.	तपशील	संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित			संपलेले वर्ष लेखापरिक्षित		
 .		30.09.20	30.08.20	३०.०९.१९	30.09.20	30.09.99	39.03.20
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	-
2	इतर उत्पन्न	2.८४	२.७९	3.29	4.६३	७.१६	92.90
3	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	(0.99)	(२.९९)	(0.0८)	(3.90)	(0.90)	(9.80)
В	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर #)	(0.99)	(२.९९)	(0.0८)	(3.90)	(0.90)	(9.80)
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि						
	इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(0.99)	(२.९९)	(0.0८)	(3.90)	(0.90)	(9.80)
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. १०/- प्रत्येकी)	9832.26	9832.26	9832.26	9832.26	9832.26	9832.26
9	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	(03.885)
6	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	मूळ	(8300.0)	(0.0209)	(0.0048)	(0.0203)	(0.044२)	(0.0६६१)
	सौमिकृत	(8300.0)	(0.0209)	(0.0048)	(0.0२७३)	(0.044२)	(0.0६६१)

- ५) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कषि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.hotelrugby.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ३०.०९.२०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि ०४.११.२०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कोविड–१९ महामारीमुळे भारतात तसेच संपूर्ण जगभरात आर्थिक स्थितीवर प्रचंड प्रभाव पडला. व्यवस्थापनाला अपेक्षा आहे की, कंपनी मालमत्ता व दायित्वाच्या निष्पादन मुल्य वसूल
- करेल आणि वित्तीय अहवालात नमुद मुल्य हे पुढील/दीर्घ मुदत कालावधीवर प्रभावीत असणार नाहीत.
-) # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात जे लागू असेल ते तजवीज केले जाईल.

हॉटेल रग्बी लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४.११.२०२०

डीआयएन: ०१४०५२५३ दलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटेड

ई-मेल: info@dalalstreetinvestments.com, वेबसाईट: www.dalalstreetinvestments.com, सीआयएन: एल६५९९०पीएन१९७७पीएलसी१४१२८२ ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, चिंतामणी अपार्टमेंटस्, १४७८, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे-४११०३०.

मंबर्ड कार्यालय: ६सी. सिंध हाऊस. नाना भाई लेन, फ्लोरा फाउंटेन, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.: २२०२४५५५

(रु.लाखात) संपलेले अर्धवर्ष संपलेले अर्धवर संपलेले वर्ष 39.03.20 तपशील ३०.०९.१९ 30.09.99 कार्यचलनातून एकूण महसूल 0.00 0.00 0.00 0.00 90.00 98.44 वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपुर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) (9.32 (8.02) (9.09) (9.32) ५.६२ (8.39) (8.00) विधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (9.34) (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) 98.६७ (२३.६८) 93.92 98.20 92.90 20.99 ारणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रती) 39.49 39.49 39.49 39.49 39.49 39.49 राखीव (पूर्नमूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) 0.00 0.00 अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३८ सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.dalalstreetinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

(9.24)

उठ सर्टेबर, २०२० रोजी संप्रतेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेवापरिक्षित वित्तीय निकक्षित्रं ठेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये सचित भारतीय लेखाप्रमाण ३४-अंतरिम वित्तीय अहवाल सहवाचित कार्या । जन्म १ अन्या कार्या १ वर्गा कार्या १८१३ व्या करणा १३३ अन्यय सुम्रत भारताय लखाप्रमाण ३४–अतारम वित्ताय अहवाल सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनयम २०५५, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणात निर्धारित शिफारस व प्रमाणानुसार तयार केले आहेत.

त्रिकारण प्रजानानुसार रिवार रुपर आहत. सेबी (किस्टिंग ऑफ अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं आवश्यकतेनुसार वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. उत्पन्न प्रतिभाग हे अंतरिम कालावधीकरिता वार्षिकीकृत नाही.

संचालक मंडळाच्या वतीने व करित दलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटेर सही/ मुर्झाश मानेकशान संचाल

डीआयएन<u>:००२०७३</u>११

(0.83)

दिनांक: ०५.११.२०२०

एन. आर. अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फॉरच्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. **दुर.**:६७३१७५०० **फॅक्स**:२६७३०२२७/२६७३६९५३ सीआयएनः एल १९ १ १० एपी १९ ७४ पीएलसी ०० १७ १ १, ई-मेलः admin@nrail.com, वेबसाईटः www.nrail.com

२० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

-					
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	
क्र.	तपशील	३०.०९.२०२०	३०.०६.२०२०	३०.०९.२०१९	३१.०३.२०२०
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२७३१७.९६	२०४३५.४२	३४५६४.९१	989090.६8
₹.	करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/तोटा(-)	9६५५.३९	9409.८9	२३८१.९५	99६७४.८८
З.	एकूण इतर सर्वंकष उत्पन्न / (तोटा) – निव्वळ	(१८.४६)	(90.98)	(८.९५)	(८८.२४)
8.	भरेणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती भाग)	9009.89	9009.89	9009.89	9009.89
4.	मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव				
	वगळून राखीव	_	-	-	४०१७६.२३
ξ.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी)				
	(विशेष साधारण बाबपुर्व) (वार्षिकिकरण नाही)				
l	अ. मूळ ब. सोमिकृत	9.03	9.28	98.00	ξ ζ. ξ 0
		9.03	9.28	98.00	ξ ζ. ξ 0
७ .	उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी)				
	(विशेष साधारण बाबनंतर) (वार्षिकिकरण नाही)				
	अ. मूळ ब. सीमिकृत	9.03	९.२४	98.00	ξ ζ. ξ 0
	ब. सौमिकृत	9.03	९.२४	98.00	६८.६0

१) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०४.११.२०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.nrail.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या आदेशान्वरे एन. आर. अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरीत

सही/ आर. एन. अगरवाल

ठिकाण : मंबर्ड अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००१७६४४०) दिनांक: ०४.११.२०२०

आदी इंडस्ट्रीज लिमिटेड

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि ०४ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान

मागील संबंधित कालावधीचे आकडे हे चाल् कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आल

निर्मात कार्यक आरोजना जान्य ह आयु कार्यान्यात्र पुरानाचा निर्मात्र कार्यक्याता जान्यक आयु एत कुरानामा हुन क्रि संबी (लिस्टिंग ऑक्सिशन्स ऑप्ड डिस्क्लोजर रिकायस्पेट्स) रेचुलेशन्स, २०५५ च्या नियम ३३ अनयो स्टॉक एत्सर्वजसह सादर करण्या आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. श्रैमासिव

वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gaganpolycot.com

मुंबई-४०००७७. दूरध्वनी क्र.:९८६९४४१११८, ई-मेल: aadi.industries@hotmail.com

	संपलेली तिमाही			संपलेली तिमाही		मागील लेखापरिक्षित
तपशील	३०.०९.२०	३०.०६.२०	३०.०९.१९	३०.०९.२०	३०.०९.१९	39.03.20
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	9.40	-	२२.४९	२०६.२२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	9२३.७9
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	9२३.७9
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	१२२.९६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष						
उत्पन्न (करानंतर))	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	१२२.९६
समभाग भांडवल	9000	9000	9000	9000	9000	9000
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)						
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
१. मूळ	(0.04)	(0.09)	(0.0६)	(0.08)	(0.00)	9.23
२. सौमिकृत	(0.04)	(0.09)	(0.08)	(30.0)	(0.00)	9.23

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कषिचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com आणि कंपनीच्या

> आदी इंडस्ट्रीज लिमिटेड सही/-रुशभ शाह

सीआयएन: एल२५२०३एमएच१९९४पीएलसी२०६०५३

नोंदणीकृत कार्यालय: ४२१, ४था मजला, कैलाश प्लाझा, आर-ओडिऑन मॉलजवळ, घाटकोपर (पूर्व), ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही			संपलेल	मागील लेखापरिक्षित	
तपशील	३०.०९.२०	३०.०६.२०	३०.०९.१९	३०.०९.२०	३०.०९.१९	३१.०३.२०
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	9.40	-	२२.४९	२०६.२२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(٤.८0)	9२३.७9
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	923.09
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	१२२.९६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष						
उत्पन्न (करानंतर))	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	१२२.९६
समभाग भांडवल	9000	9000	9000	9000	9000	9000
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)						
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
। १. मूळ	(0.04)	(0.09)	(0.0६)	(0.0ξ)	(0.00)	9.23
२. सौमिकृत	(0.04)	(0.09)	(0.0६)	(0.0६)	(0.00)	9.23

www.aadiindustries.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: ०४.११.२०२० (09888380)